

जानेवारी महिन्यातील कामांचा तपशील

भुईमूग (उन्हाळी)

- * जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी करता येईल अशा बेताने पेरणीपुर्व ओलीत करावे.
- * पेरणीसाठी सुधारीत फुले उत्तरी, टी.ए.जी.२४, टी.जी.२६, टी.पी.जे.४१, जे.एल.५०१ या वाणापैकी निवड करावी.
- * उन्हाळी भुईमूगाची पेरणी १५जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी.
- * पेरणीचे अंतर ३०x१० सें.मी. ठेवावे त्यासाठी हेक्टरी १०० ते १२० किलो बियाणे वापरावे.
- * पेरणीपुर्वी ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा २ ग्रॅम कार्बोन्डिझिम प्रती किलो बियाणास वापरून बीजप्रक्रिया करावी.
- * बुरशी नाशकाचे प्रक्रियेनंतर १० ते १५ किलो बियाणास २५० ग्रॅम रायझोबियम व स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
- * पेरणीच्या वेळी भुईमूग पिकास हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद द्यावे. स्फुरद खताची मात्रा शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून दयावी यासोबत पिकास हेक्टरी १२५ किलो जीप्समचा पहिला हसा द्यावा.
- * जस्त व बोरांन या सुक्षम अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीत दोन वर्षातुन एकदा हेक्टरी २५ किलो द्यावे. सिंगल सल्फेट व ५ किलो बोरॅक्स, सेंट्रिय खतांसोबत जमिनीतुन पेरणीपुर्वी द्यावे.

ऊस

- * ऊस बांधणीच्या अवस्थेत असलेल्या आडसाली ऊसाला हेक्टरी १६० किलो नत्र (३४५ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटेंश) खतमात्रा देऊन ऊस बांधणी करावी. को-८६०३२ या ऊस जातीसाठी २५% रासायनिक खतमात्रा वाढवून द्यावी.
- * पूर्व हंगामी ऊसातील अंतरपिकाची बटाटा, फ्लॉवर, कोबी, मुळा, गाजर, व कांदा इ. पिकांची काढणी त्यांची अवस्था पाहून करावी.
- * १२ ते १६ आठवडे झालेल्या ऊसाला नत्राचा तिसरा हसा द्यावा. यासाठी हेक्टरी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया) वापरावे, नत्रयुक्त खाताबोरोबर ६:१ या प्रमाणात निंबोळी पैंडीची भुकटी खतामध्ये मिसळून द्यावी.
- * ऊसाची लागण सलग सरीवर मध्यम जमिनीत १००-१२० सें.मी., भारी जमिनीत १२०-१५० सें.मी. अंतरावर करावी अथवा ७५-१५० सें.मी. किंवा ९०-१८० सें.मी. जोड ओळ पद्धतीने करावी.
- * लागणीसाठी को.एम.०२६५ (फुले २६५), को.८६०३२ (निरा), नवीन प्रसारीत वाण फुले १०००१, को.सी. ६७१, व्ही.एस.आय.१२१२१ व को.व्ही.एस.आय.१८०५ यापैकी वाणाची निवड करावी. लागणीसाठी एक अथवा दोन डोल्यांच्या टिप्पन्या वापराव्यात.
- * लागणीपुर्वी बेणे ३०० मि.ली. मॅलॅथिअॅन आणि १०० ग्रॅम बाविस्टीन (कार्बोन्डिझिम) १०० लिटर पाण्यात बेणे मिसळून तयार केलेल्या द्रावणात १०-१५ मिनीटे बुडवावे व नंतर अॅसिटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये टिप्पन्या ३० मिनीटे बुडवून नंतर लागण करावी यामुळे नत्र खताची ५०% बचत होते.
- * सुरु ऊसाच्या लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी २५ किलो

हरभरा व्यवस्थापन

मनी करावे एकचि चिंतन, पाणी म्हणजे आहे जीवन

नत्र (५५ किलो युरिया) ६० किलो स्फुरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट), ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटेंश) द्यावे. तसेच रासायनिक खतांबोरोबर मृद परीक्षणासुरास द्यावे. सिंगल सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, मॅन्नोजीज सल्फेट १० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ या प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून एकत्रित करून एकत्रित करून खते रांगोळी पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर द्यावीत. को. ८६०३२ ऊसासाठी २५% रासायनिक खतांची मात्रा जास्त द्यावी.

- * ठिक्क सिंचनाची सोय असल्यास १ ते ४ आठवड्यापर्यंत ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी ३० किलो, ९ किलो स्फुरद व ९ किलो पालाश हि अन्नद्रव्ये सात दिवसांच्या अंतराने चार समान हप्त्यात विभागून ठिक्क सिंचन प्रणालीमधून द्यावीत.
- * बेणे मळयातील बेणेच निवडून ऊस लागवडीसाठी वापरावे. तीन वर्षातून एकदा ऊसाचे बियाणे बदलावे, खोडव्याचा ऊस लागणीसाठी वापर नये.
- * मध्यम प्रतिच्या जमिनीत ओली लागण करावी, भारी व चोपण जमिनीत कोरडी लागण करावी.
- * ऊस लागणीनंतर ४-५ दिवसांनी वापसा आल्यावर हेक्टरी ५ किलो अट्राइझीन (अंट्राटाफ) प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर हात पंपाने सकाळी किंवा सायंकाळी फवारावे किंवा सेंकॉर (मेट्रीब्युझीन) १४५० ग्रॅम १००० लिटर पाण्यात मिसळून, जमिनीवर फवारणी करावी, फवारणी करताना फवारलेली जमीन तुडवून नये.
- * सुरु ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग, कांदा, काकडी, पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मेथी व कोथोंबीर, भेंडी इ. पिके अंतरपिके म्हणून द्यावीत.
- * ऊस तोडणी नंतर शेतातील पाचट पेटवू नये. खोडवा ठेवताना पाचटाची कुटटी करू नये अगर पाचट एकाआड एक सरीत ठेवू नये.
- * ऊस तोडणीनंतर पाचट सलग सरीत दाबून ऊसाचे बुडखे मोकळे करून द्यावेत.
- * ऊसाचे बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून द्यावेत व त्यावर ०.१% कार्बोन्डिझिम (बाविस्टीन) (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बोन्डिझिम). पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर १० किलो पाचट कुजविणारे जीवाणू शेणखत कंपोस्ट खतामध्ये मिसळून पाचटावर टाकावेत.
- * पहिले पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यानंतर पहारीच्या सहाय्याने हेक्टरी १२५ किलो नत्र, ५८ किलो स्फुरद, ५८ किलो पालाश यांचे मिश्रण तसेच द्यावे. सिंगल सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, १० किलो मॅन्नोजीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०:१ या प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून एकत्रित करून बुडख्यापासून सरीच्या एका बाजूला १५ ते २० सें.मी. अंतरावर व १५ सें.मी. खोलीवर पहारीने छिद्र घेवून द्यावे, दोन छिद्रातील अंतर ३० सें.मी. ठेवावे.
- * ठिक्क सिंचनाची सोय असल्यास १ ते ४ आठवड्यापर्यंत ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद व ९ किलो पालाश ही अन्नद्रव्ये ठिक्क सिंचन प्रणालीमधून द्यावीत.
- * किडग्रस्त/तणग्रस्त लागण क्षेत्र असल्यास खोडवा ठेवू नये. तसेच कमीत-कमी हेक्टरी १ लाख ऊसांची संख्या असलेल्या क्षेत्रातच खोडवा ठेवावा.

- * जिरायती पिकांच्या वाणांची पक्कतेनुसार काढणी व मळणी करावी.
- * बागायती हरभन्यासाठी घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे.
- * किड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी शिफारशीत उपाययोजना करावी.

- * जांभूळ - गरजेनुसार छाटणी करावी. खतांच्या मात्रा द्यावात.
- * कागदी लिंबू व्यवस्थापन - शिफारशीत खतमात्रेच्या ३०% नत्राची मात्रा द्यावी. (६००:३००:६०० ग्रॅम नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी).
- * मावा, सिल्ला आणि पाने पोखरणारी अळी : डायमिथोएट २० मिली अथवा इमिडाक्लोप्रीड २.५ मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- * पाने पोखरणारी अळी : क्विनॅलफॉस २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- * शेंडेमर : रोगग्रस्त वाळलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात व छाटलेल्या भागावर बोर्डोपेस्टचा मुलामा द्यावा (मोरचूद १ कि.+ चुना १ किलो + १० लि. पाणी).

रब्बी ज्वारी

- * पहिला पंधरवाडा - पक्कांपासून संरक्षण करावे.
- * दुसरा पंधरवाडा - ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठिपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवावीत.

गहू

- * उशिरा पेरणी केलेल्या गहू क्षेत्रातील जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राखण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावे.
- * उशिरा पेरणी केलेल्या गहू क्षेत्रात तापमान कमी रहावे म्हणून गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषारने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसांदरम्यान द्यावे.
- * अवेळी पडलेल्या पावसामुळे किंवा तुषार घेण्याचे घेतलेल्या गहू क्षेत्रात दाणे काळे पडण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी दाणे भरण्याच्या अवस्थेत मॅन्कोझेब + कॉपर ऑक्सिक्लोराईड, प्रत्येकी २० ग्रॅम, १० लि. पाणी प्रमाणात फवारणी करावी.
- * गहू पिकावर पेरणीनंतर ५५ व ७० दिवसांनी, दोन वेळा ११:११:११ या विद्राव्य खताची १० लि. पाण्यात २०० ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी.
- * गहू पिकातील अरुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी प्रतिहेक्टरी आयसोप्रोट्यूरॉन (५०टक्के), दोन ते तीन किलो ६०० ते ८०० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच रुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी प्रतिहेक्टरी मैटसल्फ्यूरॉन मिथाईल (२० टक्के), २० ग्रॅम, ६०० ते ८०० लिटर पाण्यातून फवारावे.
- * तांबेरा रोगास बळी पडण्याच्या गहू वाणांवर नारंगी अथवा काळा तांबेरा रोगाची लागण दिसुन येताच डायथेन एम-४५ किंवा डायथेन झेड ७८ या बुरशीनाशकाची १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- * गहू पिकावर मावा आणि तुडतुडे या किंडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास